

Total No. of Questions : 8]

SEAT No. : \_\_\_\_\_

**PA-1721**

[5952]-106

[Total No. of Pages : 4

F.Y. B.Com.

**115A : ORGANISATIONAL SKILLS DEVELOPMENT - I**  
**(2019 Pattern) (Semester - I)**

*Time : 2½ Hours]*

*[Max. Marks : 70*

*Instructions to the candidates:*

- 1) *Question No. 1 and 8 are compulsory.*
- 2) *Answer any three questions from question no. 2 to 7.*
- 3) *Figures to the right indicate full marks.*

**Q1) a) Fill up the blanks: [7]**

- i) The place where an office is established is known as the \_\_\_\_\_.
- ii) \_\_\_\_\_ is a group of people who are co-operating under the direction of leadership for the accomplishment of a common end.
- iii) \_\_\_\_\_ is a way of work which moves from one employee to another and one department to another.
- iv) \_\_\_\_\_ means converting hard copy or non-digital records into digital format.
- v) \_\_\_\_\_ is the oldest as well as the most common type of organisation.
- vi) \_\_\_\_\_ management is a crucial aspect of survival for any company.
- vii) \_\_\_\_\_ can be either a tangible object or digital information which has value to an organisation.

**b) True or False: [7]**

- i) Committee organisation is useful for organisation.
- ii) Record keeping is not a function of modern office.
- iii) A noisy place is always an efficient office.
- iv) Employee manual is also called as procedure manual.
- v) Office is an information centre.
- vi) Office is related work and not with place and person.
- vii) Management is not a skill dealing with organisational problems.

- Q2)** a) State the characteristics of the office lighting. [4]  
b) Explain the functions of modern office. [10]
- Q3)** a) State the principles of office layout. [7]  
b) Explain the principles of record management. [7]
- Q4)** a) State the significance of Flow of Work. [4]  
b) Explain the types of office organisation. [10]
- Q5)** a) Explain the elements of office management. [7]  
b) Explain the aims of scientific office management. [7]
- Q6)** a) State the characteristics of office work. [4]  
b) Explain the utility of Digitalisation of records. [10]
- Q7)** a) State the types of manuals. [7]  
b) Explain the difficulties of Flow of Work. [7]
- Q8)** Write short notes (Any Two): [14]  
a) Functions of Office Management.  
b) Employee Manual.  
c) Needs of Records Management.  
d) Kinds of artificial ventilation.



Total No. of Questions : 8]

**PA-1721**

[5952]-106

F.Y. B.Com.

**115A : ORGANISATIONAL SKILLS DEVELOPMENT - I**  
**(2019 Pattern) (Semester - I)**

**(मराठी रूपांतर)**

**वेळ : 2½ तास]**

**[एकूण गुण : 70**

- सूचना :-**
- 1) प्रश्न क्र. 1 आणि प्रश्न क्र. 8 सर्वांचे आहेत.
  - 2) प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्र. 7 मधील कोणतेही तीन प्रश्न सोडवा.
  - 3) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
  - 4) संदर्भासाठी मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिका पहावी.

**प्र.1) अ) रिकाम्या जागा भरा.**

**[7]**

- i) ज्या ठिकाणी व्यावसायिक कार्य पार पाडली जातात त्या ठिकाणास ..... म्हणतात.
- ii) ..... म्हणजे व्यक्तींचा असा समुदाय की, जो पुढाऱ्याने दिलेल्या आदेशानुसार सामान्य उद्दिष्ट्यांच्या पूर्ततेकरिता सहकाऱ्याने प्रयत्न करतो.
- iii) ..... हा कामाचा एक मार्ग आहे, जो एका कर्मचाऱ्याकडून दुसऱ्याकडे आणि एक विभागातून दुसऱ्या विभागात जात असतो.
- iv) दस्तऐवजांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रत तयार करून राखून ठेवण्यास दस्तऐवजाचे भौतिक स्वरूपास ..... असे म्हणतात.
- v) ..... हा संघटनेचा जुना व सर्वसामान्य प्रकार आहे.
- vi) ..... व्यवस्थापन हे कोणत्याही कंपनीच्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण बाब असते.
- vii) ..... एक तर मूर्त वस्तू किंवा अंकीकरण माहिती असू शकते ज्यास संस्थेचे मूल्य असते.

**ब) चुक की बरोबर ते लिहा.**

**[7]**

- i) समिती संघटन हे संघटनेसाठी उपयुक्त आहे.
- ii) दफ्तर जतन हे आधुनिक कार्यालयाचे कार्य नाही.
- iii) गोंगाट करणारे ठिकाण हे नेहमीच एक कार्यक्षम कार्यालय असते.
- iv) कर्मचारी माहिती पुस्तीकेलाच कार्यपद्धती माहितीपुस्तीका असेही म्हणतात.
- v) कार्यालय हे माहिती केंद्र असते.
- vi) कार्यालयाचा संबंध कामाशी आहे, जागा व व्यक्तीशी नाही.
- vii) व्यवस्थापन हे संघटनात्मक समस्यांना तोंड देण्याचे कौशल्य नाही.

- प्र.2) अ)** कार्यालय प्रकाशव्यवस्थेची वैशिष्ट्ये विशद करा. [4]
- ब)** आधुनिक कार्यालयाची कार्ये स्पष्ट करा. [10]
- प्र.3) अ)** कार्यालयाच्या अंतर्गत रचनेची तत्वे विशद करा. [7]
- ब)** दफ्तर व्यवस्थापनाची तत्वे स्पष्ट करा. [7]
- प्र.4) अ)** कार्यालयीन कार्यप्रवाहाचे महत्व सांगा. [4]
- ब)** कार्यालय संघटनेचे प्रकार स्पष्ट करा. [10]
- प्र.5) अ)** कार्यालय व्यवस्थापनाचे घटक विशद करा. [7]
- ब)** शास्त्रीय कार्यालयीन व्यवस्थापनाचे उद्देश स्पष्ट करा. [7]
- प्र.6) अ)** कार्यालयीन कामकाजाची वैशिष्ट्ये विशद करा. [4]
- ब)** दस्तऐवज संगणात्मक अंकीकरणाची उपयुक्तता स्पष्ट करा. [10]
- प्र.7) अ)** कार्यालय माहितीपुस्तिकेचे प्रकार विशद करा. [7]
- ब)** कार्यप्रवाहातील अडचणी स्पष्ट करा. [7]
- प्र.8) टिपा लिहा. (कोणत्याही दोन)** [14]
- अ) कार्यालय व्यवस्थापनाची कार्य
- ब) कर्मचारी माहितीपुस्तिका
- क) दफ्तर व्यवस्थापनाची गरज
- ड) कृत्रिम वायुवीजनाचे प्रकार

